WHAT'S HOT: GADGETS.

Blast from the past



Blast from the past

With bright pastel summer tones, the Nokia
G32 gides into town, with a bright 6.5-inch HD+
display. The 50MP A! dual minia camera and a
SMP selfic camera are
supported by powerful
imaging algorithms to get
the most out of the
hardware. Users can enjoy
the benefits of Android 13
straight out of the box,
and can access tweels such as per-app language
preferences to cross-device copy and paste.
With a toughened glass build and IP52-rated
protection, the device is made for daily wear and
that The Super Battery Saver helps Nokia C32
last up to three days on a single charge. To keep
your data safe, two years of security updates
come as a standard for the C-series. With three
colours options — Charcoal, Breezy Mint and
Beach Pilik — the smartphone is priced at
78,999 onwards.

Level up!



Unlocking newlevels of awesome, the new Acer
Predator Helios Neo comes with the option to
choose from either a 13th Gen Intel Core is Oran
17 processor. Users can
also get to choose
between NVIDIA GeForce
RTX.405 and 4060 series
GPUs. These processors
feature NVIDIA Ada
Lovelace architecture that
promises unmatched speed for gamers and
creators. The option to add upto 3CB RAM
delivers lightning-fast load times on

Sleek mobility



POWER 8 URBAN INFRA Extract of the Co

The realme narzo N55 is the slimmest smartphone ever launched by the Shenzhen-based manufacturer. With an ultra-slim 1,49 mm form factor, the smartphone is equipped with 33W SUPERVOOC Charging that has the ability to

that has the ability to charge the device to 50 per cent in just 31 minutes. The device boasts a 50-megapixel AI camera and an 8-megapixels elfie camera, supported by abunch of features such as Night Mode, AI Scene Recognition and Bokeh Effect. Control. The smartphone is powered by entry-level Unisoc T612 chipset. Available in two stunning colours — Feather Gold and Feather Black — the smartphone is priced at ₹8,999.

Total Income from operations
Net Bioss/J profit for the period from continuing operations
Defero Exa and Exceptional Remis
Net Bioss/J profit for the period before Tax from continuing operations
(Anter Exceptional Remis)
Net Bioss/J profit for the period before Tax from continuing operations
(Anter Exceptional Remis)
Net Bioss/J profit for the period after Tax from continuing operations

The Bioss/J profit for the period after Tax from continuing operations

The Bioss/J profit for the period after Tax from continuing operations

The Bioss/J profit for the period after Tax from continuing operations

The Bioss/J profit for the period after Tax from continuing operations

The Bioss/J profit for the period after Tax from continuing operations ceptional (tems) for the period after Tax from discontinued operations si/ profit for the period after Tax from continuing and

tal re (of₹5/- each) Basic & Diluted (in ₹)

Mahananda Bohidar

I'm a sucker for compact gadgets. No matter how powerful the tech, if it isn't well-designed and portable enough, it's a hard pass from me. I'm guessing most of you reading this might share the same sentiment, especially if you find yourself commuting or travelling often with a laptop on hand.

on hand.
Imagine my joy then, when I unboxed the latest iteration of the ASUS Zenbook S13 OLED (UXS304) to find a sleek, wafer-thin laptop, ready to be my desk buddy for the weeks ahead.

DESIGN
I love the departure from last year's plain Jane non-design on the cover. This year's upgrade sports a rather futuristic industrial design language with a ceramic-like texture on the "plasma ceramic aluminium" lid, zig-zagged with sharp lines cutting across.

agraged with salar lines externing across.

The laptop is one of the lightest in the market. It weighs only 1 kilogram, and is super thin at 1 cm when shut close. However, when you open lit, the 13.3-inch OLED display somehow feels bigger than its real size as it is maximised in a nice way. With a 60 Hz refresh rate, the unit isn't really amped up for gaming. However, the visual experience of browsing websites, reading e-books, catching up on news and streaming Netflix or YouTube videos was smoothenough.

Netflix or YouTube videos was smooth enough.

The display has a 2,880 x 1,800 resolution and a 16:10 aspect ratio that is ideal for browsing and general productivity.

The Zenbook S13 offers peak brightness of 550 nits and isn't annoyingly reflective, despite lacking a matte screen.

The Harman Kardon speakers seem to be the standard-issue set on most ASUS laptops from last year. Not underwhelming, but they are just loud enough, without letting in much distortion. While replying to mails,

I realised that the prop-up angle on this laptop is quite pleasing— neither negligibly low nor too un-comfortably high.

comfortably high.

My wrists rest well on the empty space on either side of the trackpad, with the rising angle of the keyboard making for an optimal typing experience, even on the long days. The chiclet-keys offer satisfactory travel. The trackpad is impressively spacious and appropriately sensitive on an otherwise compact laptop.

GMR Power and Urban Infra Limited

Mar 31, 2023 D

kcp

Sleek, svelte and smart

The upgraded ultraportable device carries through well, both in terms of form and function







SUPERMODEL SLIM. A very slim profile lends to the overall aesthetics of the new ASUS Zenbook S 13 OLED that has a spacious glass touchpad for smooth scrolling and a wide keyboard space on an otherwise compact laptop NARD

processor. It had 32 GB RAM, with Intel Iris Xe graphics. This allowed me to juggle everyday productivity tasks with ease; however, it may not be ideal for intense media creation tasks such as editing videos, work-ing on high-resolution photographs, or creating powerful animations.

Connectivity ports cover a wide range of needs. On the left, you will find two Thunderbolt ports and an HDMI port. On the right, there's the audio jack and an USB A 3.2 port.

The only thing I find myself missing is a card reader, especially when I need to transfer photographs taken

with a DSLR. Buyers can actually choose from two storage options — 512 GB and 1 TB; as well as two RAM options — 16 GB and 32 GB.

The Zenbook S 13 OLED features a full-HD Infrared camera that works impressively fast in unlocking the system. The laptop offers a

range of embedded functions for video calls. The lighting correction feature effectively enhances the frame's exposure, while the gaze correction feature also works remarkablywell.

However, the motion tracking feature can become slightly disorienting if you tend to move too much towards the side of the frame.

BATTERY
With a 63 Wh high-capacity battery, this year's Zenbook \$13 OLED lasted a little longer than the last year's variant.
While re-watching a couple of episodes of House, M.D., responding to emails, attempting to finish this copy and getting occasionally side-tracked by numerous hyperlinks, the laptop proved to be a reliable companion, providing approximately 8 hours of battery life before requiring a recharge.
With the 65W AC adapter, the unit takes just about an hour to charge up fully from zero.

charge up fully from zero.

VERDICT

In addition to its svelte appearance, the ASUS Zenbook S 13 OLED exudes a sense of sturdiness. According to ASUS, it has undergone rigorous military-grade testing including assessments for shock resistance, temperature endurance, humidity resilience, and more. Only a couple of things come to mind as drawbacks in this device.

While the cover lid isn't exactly a smudge magnet, it's fairly difficult to completely wipe clean fingerprint marks it has. More importantly, although a premium device, it's not an ideal candidate for media-heavy multitasking. However, with the latest iteration of Zenbook S13, ASUS has successfully improved upon an already impressive device and managed to make it oodles better!

SNAPSHOT

Price: R1,28,990 onwards
Pros: Amazingly lightweight,
premium build, long battery
life, great OLED display
Cons: Speakers could be
punchier, not optimised for
multimedia creators and
editors

ELGI

ELGI-EQUIPMENTS LIMITED

CIN: 12912072/960PL0500351

Registered office: Eigi Industrial Complex III, Trichy Road, Singanallur roloimbatore - 64 1005. Phone: -914-22-2589555 | Fax: -914-22-2573997 Email: investor@eigi.com I Web: www.elgi.com

Investor Education and Protection Fund Authority
NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the
Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority
NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the
Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund
(tille Rules), the equity shares of the Company (in respect of which the final
vidued declarated during the financial year 2015-16 has remained unclaimed or
ungial for a period of seven consecutive years or more) are required to be
intensified by the Company to the demat account of the Investor Education
and Protection Fund ("IEPF") Authority.
The Company has vide letter added May 24, 2023-sent communication to all
the concerned shareholders, at the latest available address, individually
informing them of the imperinding transfer of shares to the IEPF Authority under
the said fulse for taking appropriate actions (5).
The Company has also uploaded complete details of such shareholder(s) and

businessline Classifieds PUBLIC NOTICE

Date: May 23, 2023

PUBLIC NOTICE

I, DR V Ganapathy Slo Late Velappa
Gounder aged &c. redising a New
No 14, Old No 37, 2nd Main Road,
Astarubak Nagar, Chenapa
GOUZO, do hetely inform the General
Public Ret I have set the
properly all my residence. The said
document was Registered in Document
Number 1085/2016 stated 2nd
November 2016 registered of Tomay the said occurrent, please contact
segment Sumber 1085/2016 stated 2nd
November 2016 rooms across the
said document, please contact
segment Sumber 1085/2016 stated 2nd
November 2016 rooms across the
said document, please contact
said Segment Sumber November 2016 rooms across the
all any Sumber November 2016 rooms across the
all November 2016 rooms 2016 roo

CM CM



on May 23, 2023.

For and on behalf of the Board of Directors

Srinivas Bommidala

Managing Director

GMR GROUP - PUIL / 8 / PREM ASSOCIATES

THE KCP LIMITED

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH 2023

		STANUALONE				CONSOCIDATED					
S.	Particulars	3 MONTHS ENDED		YEAR ENDED		3 MONTHS ENDED -			YEAR ENDED		
No.		31.03.2023 3	31.12.2022 31.03	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	48,401	39,742	46,382	1,72,169	1,64,852	60,521	57,147	55,659	2,29,208	2,14,677
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and Exceptional Items)	2,345	(493)	4,490	(3,121)	18,208	6,358	(912)	7,690	8,409	29,192
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	2,345	(493)	4,490	(3,121)	18,208	6,358	(912)	7,690	8,409	29,192
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	1,475	(780)	2,717	(2,554)	12,930	5,488	(1,198)	5,916	8,976	23,914
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	1,345	(781)	2,668	(2,707)	13,000	4,686	864	7,374	12,010	26,825
6	Paid-up Equity Share Capital (Face value Rs.1/- per share)	1,289	1,289 *	1,289	1,289	1,289	. 1,289	1,289	1,289	1,289	1,289
7	Other Equity	To bulle		12-143-1	67,076	71,071	PACE AND	an a	D. Letter Land	1,21,146	1,16,411
8	Earnings Per Share (F V of Rs.1/- each) (Not Annualised) Basic & Diluted	1.14	(0.60)	2.11	(1.98)	10.03	2.48	(0.78)	3.07	3.24	14.59



LAKSHMI MACHINE WORKS LIMITED

Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2023

SI.	Particulars	Q	uarter End	Year Ended		
No.		31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	1,26,966.88	1,21,034.33	98,332.26	4,68,926.14	3,15,260.61
2	Net Profit before Tax (before exceptional items)	13,460.21	12,855.69	8,600.11	48,541.15	25,411.63
3	Net Profit before Tax (after exceptional items)	13,460.21	12,855.69	8,600.11	48,541.15	23,694.65
4	Net Profit after tax (after exceptional items)	8,430.46	10,496.47	7,862.90	35,021.55	17,967.61
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,386.94	10,053.58	12,021.84	35.750.29	21,564.84
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- per share)	1,068.30	1,068.30	1,068.30	1,068.30	1,068.30
7	Reserves Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous accounting year		Spring Spring	for blood last with	2,28,931.13	1,97,454.04
8	Earnings per share (after extraordinary items) (Face Value of ₹10/- each) (Not annualised) a. Basic: b. Diluted:	78.91 78.91	98.25 98.25	73.60 73.60	327.82 327.82	168.19 168.19

Statement of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2023

SI. No.	Translate or at year turner. A Ben myres th	Q	uarter Ende	Year Ended		
	Particulars	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	1,35,090.79	1,25,402.79	1,01,340.81	4,86,696.96	3,23,929.16
2	Net Profit before Tax (before exceptional items)	14,439.36	13,658.66	9,010.02	51,921.50	25,549.0
3	Net Profit before Tax (after exceptional items)	14,439.36	13,658.66	9,010.02	51,921.50	23,832.0
4	Net Profit after tax (after exceptional items)	9,409.61	11,299.44	8,272.81	38,401.90	18,104.9
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10,366.09	10,856.55	12,431.75	39.130.64	21,702.2
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- per share)	1,068.30	1,068.30	1,068.30	1,068.30	1,068.3
7	Reserves Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous accounting year				2,32,786.59	1,97,949.6
8	Earnings per share (after extraordinary items) (Face Value of ₹10/- each) (Not annualised) a. Basic: b. Diluted:	88.08 88.08	105.77 105.77	77.44 77.44	359.47 359.47	169.4° 169.4°

company's website www.imwiglobial.com
2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its mee
on 24th May 2023.
3. Exceptional items represent compensation towards Voluntary Retirement Scheme opted for by employees.

3. Exceptional terms represent compensation towards Voluntary Retirement Scheme opted for by employees.
4. The consolidated financial results for the quarter and Year ended 31st March 2023 includes financial results of wholly owned subsidiary companies - 1) LMW Testile Machinery (Suzhou) Co Ltd., China 2) LMW Middle East FZE, UAE and 3) LMW Aerospace Includins Limited, inclas.
5. Figures for the previous periods in two bears of the property of the provious periods in two bears of the provious periods.

For Lakshmi Machine Works Limited Chairman and Managing Director

. 60 **GIB** (III) (III) ВМ-ВМ SL Par

GMR Power and Urban Infra Limited

		_	-		Life Court of						
Extract of the Consolidated Financial Results for	Extract of the Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023										
A STATE OF THE STA	Walt of Living	NS Victoria	Care of the	101111	(₹ in Crores						
Control of the Control of the Control of		Quarter ender	t de la composition della comp	Year	ended						
rticulars	Mar 31, 2023	Dec 31, 2022	Mar 31, 2022	Mar 31, 2023	Mar 31, 202						
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited						
tal income from operations	1,427.87	1,447,42	1,211.05	5,524.69	4,101.81						
et (loss)/ profit for the period from continuing operations efore Tax and Exceptional items)	(265.25)	(185,17)	(69.78)	0.25	(561.10)						
et (loss)/ profit for the period before Tax from continuing operations for Exceptional items)	(471.37)	339.21	(227.69)	1,232.19	(546.01)						
et (Loss)/ profit for the period after Tax from continuing operations for Exceptional items)	(470.83)	339.29	(272.47)	1,139.45	(651.54)						
et loss for the period after Tax from discontinued operations	(0.08)	(0.12)	(0:01)	(0.21)	(0.03)						
et (loss)/ profit for the period after Tax from continuing and continued operations (4+5)	(470.91)	339.17	(272.48)	1,139.24	(651.57)						
tal comprehensive income for the period	(444.58)	390,47	(283.85)	1,319.63	(645.95)						
uity share capital	301.80	301.80	301.80	301.80	301.80						
rnings per share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued											

						(Fin Crorer
SL	Particulars		uarter ender		Veare	
No.		Mar 31, 2023	Dec 31, 2022	Mar 31, 2022	Mar 31, 2023	Mar 31, 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total income from operations	288.95	273.01	424.89	1,408.78	1,567.90
2	Net loss for the period before Tax and Exceptional Items	(79.35)	(36.65)	(73.10)	(216.10)	(164.41)
3	Net (loss)/ profit for the period before Tax after Exceptional Items	(356.66)	173.90	100.37	(282.86)	(48.68)
4	Net (loss)/ profit for the period after Tax and Exceptional items	(356.66)	173.90	100.37	(282.86)	(48.68)
5	Total comprehensive income for the period	(505.30)	- 56.67	131.42	(641.31)	542.05
6	Equity share capital	301.80	301.80	301.80	301.80	301.80
7	Earnings per share (of ₹ 5/- each) Basic & Diluted (in ₹)	(5.91)	2.88	1.66	(4.69)	(0.81)

Its filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and of

m. and year ended March 31, 2023 have been hard on May 23, 2023.

ज्ञर्तनीतपुर पहुण जन्म- (निश्वक)
कालावधीयाडी निश्वक नका (+)/वीदा (-)
(कः, अपवादात्मक आणि/किंवा अन्वमासम्पन्न वार्थीपृष्णी)
कालावधीयाडी करपूर्ण निश्वक अन्वमासम्पन्न वार्थीपृष्णी
कालावधीयाडी करपूर्ण निश्वक नका (+)/वीदा (-)
(अपवादात्मक लेगिर निश्वक क्रमा (+)/वीदा (-)
(अपवादात्मक लेगिर निश्वक क्रमा (+)/वीदा (-)
(अपवादात्मक लेगिर निश्वक क्रमा (+)/वीदा (-)
(अपवादात्मक लेगिर निश्वक क्रम्मकायाच्या वार्यीनेतर)
कालावधीयाडी पहुण सर्वस्ताविक जन्म (क्रांताची वार्यीनेतर)
(क्रांताच) व अञ्चय सर्वसाविक जन्म- (क्रांताच) व्यापीवश

विकाण: मुंबई. दिनांक: २३ मे, २०२३

ISHOKI

्राच्यान् । अन्य शबदशावरांक उत्पन्न (करोत्तर) समाविष्ट) सम्प्राण प्रांडवल इत्तर किटी प्रति सम्प्रगण प्राप्ती (ईगीएस) (अत्येकी व. ५/ - चे) (अव्यक्ति आणि व्यक्ति प्रवर्गनांसाठी) सुत्तर सुत्र आणि सीच्यिकृत

23, 2023. nd on behalf of the Board of Director vas Bommidala Igling Director GMR GROUP - PUIL / 8 / PREM ASSOCIA

rte: May 23, 2023

गांधी स्पेशल ट्युब्ज लि.

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

ठी नफा/(तोटा)

शेंद्ररावण ज्या आच्छात्र अर्थाच्या वर्षिक वर्षमधारण समयण मुद्राण्या आजन २००० ।

(१४०%) ज्या सामांपास प्रिकारिय केला आहे .

(१४०%) ज्या सामांपास प्रिकारिय केला आहे .

प्राच्या सामांपास आच्छोत्राती लांत दुलरामांपा वरसमासारी आसरकलेद्रसार मागिल कातास्पीच्या आच्छेत्रारेला पुनांदीत आणि/किंवा पुनर्यान्त अलिल हिन्स प्राच्या है .

प्राच्या सामांपास आच्छेत्रातीत लांत दुलरामांपा वरसमासारी आसरकलेद्रसार मागिल कातास्पीच्या आच्छेत्रारेला पुनांदीत आणि/किंवा पुनांदीत आणि/किंवा पुनांदीत आणि/किंवा पुनांदीत आणि हिन्स आणि स्थारीत अलिल क्यांचारी स्थारीत स्थारीत हिन्स स्थारीत स्थार

३१/०३/२०२३ (लेखापरिक्षित)

3,596.04

39.306.9

35.306.9

2,084.48

509.50

6.80

३१/०३/२०२३ (लेखापरिक्षित)

29.792.69

92.259.2

98.859.8

8,033.69

28.409.85

86.94

जाहीर नोटीस

याद्वार सवावतामा कळवण्यात यत व १) अबिद ए. पटेल, २) शाहीन अवि पटेल, ३) हाजीराबीबी अबिद पटे यांची मौजे बडबली तर्फे पौलबार, ता. वा जि. पालबर येथील

.पालघर	पालघर येथील							
	मिळकतीचे	वर्णन						
_		-						

Later Control of the									
गट नंबर	क्षेत्र हेआर-प्रती	आकार							
288	0-80-00	0-85							
263	0-88-60	8-38							
२४६	0-68-60	19-40							
262	0-23-00	5-85							
२६७	0-39-00	3-194							
240	0-28-00	2-40							
20.00	०-५६-८०	8-56							
	## 268 268 286 269 269 249	Tax R - Mill Mill							

वरील जमिन मिळकत त्यांनी आमचे अशिलांना विकण्याचे मान्य व कबुल केले

तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाच तरा स्वर । मळकतावार काणाहु इसमारा, ज्वाक्ताचा राक्ताचा राक्ताचा राक्ताच्या त्यार, वहिवाद व अन्य इक्त हित्तरांबंध असेला तर तो त्यांनी ही नोदीस प्रसिद्ध झाल्याचासून १४ दिवसांच्या आत निमस्वाहरीकारांना सिद्धी सोधी कोर्पलेक्स, प्रांप नंबर ११६, कुबुस, ता. वाडा, जि. यालचर या त्यांच्या पराचार योग त्यां कारावेची पुरावासांक ळ्यावा अन्यथा तसा हक्क हित असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण केला

दि, २५.०५.२०२३ अँड. घिरज सी. पाटील (खरेदीदाराचे वर्वाल)

३१-०३-२०२२ (लेखापरिक्षित)

3,343,33

3.083.66

8,083.69

506.50

23.3

मनहर गांधी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

इंडियन ओव्हरमीज बँक

इंडियन ओव्हरस्सीज बंक अविहास स्थापन स्यापन स्थापन स्यापन स्थापन स्थापन

दिनांक : २५.०५.२०२३ ठिकाण : मुंबई

प्रमुख प्रावेशिक व्यव

फॉर्म क्र. युआरसी -२

फॉर्म क. युआरसी - २ अन्युक्त ११. च्या आग , अंतर्गत त्रांसची सूचना देणारी जाहिया कंपनी कम्यत्, २०१३ च्या कलम ३९४ (मी) च्या चेंचर (XXI च्या घाम १ अणि कंपनी (जोंदगी आधिक्त) विलय १९१३ च्या विलय ५(१) युवार १. वाह से प्राप्त कंपनी कम्यत् ३०१३ च्या कलम ३१६ च्या उठ-कहम १. वाह से प्राप्त कंपनी कंपनी कंपनी वह तर संप्याप्त केंच्री जींदगी केंद्री च्या अपने कंपनी कंपनी कंपनी इत्या त्रांप प्राप्त कंपनी कंपित विलय कंपनी इत्याची पुरत संप्याप्त केंद्री जींदगी भी भारती वालेच कंपनी किंपनी हित्याची पुरत संप्याप्त केंद्री जींदगी भी भारती वालेच कंपनी किंपनी इत्याची पुरत संप्याप्त कंपनी कंपनी कंपनी अपने इत्याची पुरत संप्याप्त कंपनी कंपनी कंपनी कंपनी कंपनी अपने इत्याची पूजी कंपनी कंपनी

(महाराष्ट्र)

7. बाहर पुचना ट्रेच्यात येत आहे की वा अर्जावर आक्षेप पेणारी कोणतीही करती आगले हरकत केत्रीय नरिवाण केंद्र (सी आर सी), इंडियन इन्टिट्यूट ऑफ कॉमोरेट अफेपसं (आय आप सी ए), पूर्वंक क्रमांक २, ७, ८, सेक्टर बेबील पितरहासला लेखी कजब राजते. ५, अध्य एस टी मानेबर, विकट्टा मुझ्ति हिस्साग), पित क्रोड - ११२०५०, ही पूचना प्राचन क्रांति हिस्सामा असते, कंपनीता सामध्या नेतृत्वीकृत कालामधानू एकसीत दिससंच्या असत, कंपनीता सामधान सोन्हांकित कालामधानू एकसीत दिससंच्या असते, कंपनीता सामधान नेतृत्वीकृत कालामधानू एकसीत दिससंच्या असते, कंपनीता सामधान नेतृत्वीकृत कालामधान

बैजनाथ मेलारामसाठी अर्जदाराचे १.) विनोद अग्रवाल, २.) भूपेंद्र अग्रवाल ३.) नितेश अग्रव

Edel Finance Company Limited

Corporate Identity Number: U65920MH1989PLC053909
Registered Office: Edelweiss House, Off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098
Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website : https://edelfinance.edelweissfin.com

Consolidated financial results for the year ended March 31, 2023

(₹ in Crores)

			Ended
	Particulars	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited
1	Total income from operations	1,008.15	1,324.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(128.02)	(139.40)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(128.02)	(139.40)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(178.41)	(131.55)
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period [Comprising priolt / [loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(178.47)	(133.43)
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 100/- Per Share)	756.68	556.68
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(682.81)	(568.79)
8	Securities premium account	426.94	426.94
9	Net worth T	399.35	320.23
10	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	6,988.78	7,400.15
11	Outstanding Redeemable Preference Shares (no. of shares)	2,20,45,000	2,20,45,000
12	Outstanding Redeemable Preference Shares capital (₹ In crores)	44.71	223.45
13	Debt Equity Ratio	17.50	23.11
14	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 100/- each)		
	- Basic (not annualised)	(24.90)	(19.34)
	- Diluted (not annualised)	{24.90}	(19.34)
15	Capital Redemption Reserve	11.43	11.43
16	Debenture Redemption Reserve	145.83	145.83
17	Debt Service Coverage Ratio (DSCR)	NA NA	NA NA

Net worth = Equity share capital + instruments entirely equity in nature + Other equity
Debt-equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings (other than debt securities) + Subordinated liabilities) / Net worth

- The above is an extract of the detailed formist of year ended consolidated financial results filed with the Regulation 52 of the SER (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full for financial results are evaluable on the websites of the Stock exchange (www.bseindia.com) and in https://dedifinance.edviversifi.com/). For the other lines deliversifi. Com/). For the other line items referred in regulation 52 (4) of the LDDR Regulations, pertinent disclosures have been and on the Company's Website and are be accessed on the URL (https://dedifinance.edviversifin.com/). The above consolidated financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Comm.

Standalone financial results for the guarter and year ended March 31, 2023

(₹ in Crores)

		Quarte	er Ended	Year Ended		
	Particulars	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited	
1	Total income from operations	217.98	83.48	310.59	188.66	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	151.04	40.41	86.28	5.75	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	151.04	40.41	86.28	5.75	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	113.07	41.13	65.40	22.18	
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period [Comprising prioit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	113.08	41.07	65.41	22.11	
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 100/- Per Share)	756.68	556,68	756.68	556.68	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	601.84	536.42	601.84	536.42	
8	Securities premium account	448.54	448.54	448.54	448.54	
9	Net worth ¹	1,523.52	1,258.10	1,523.52	1,258.10	
10	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	2,674.63	1,762.38	2,674.63	1,762.38	
11	Outstanding Redeemable Preference Shares					
12	Debt Equity Ratio	1.76	1.40	1.76	1.40	
13	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 100/- each)					
	- Basic (not annualised)	15.62	5.70	9.04	3.07	
	- Diluted (not annualised)	15.62	5.70	9.04	3.07	
14	Capital Redemption Reserve	8.43	8.43	8.43	8.43	
15	Debenture Redemption Reserve	NA .	NA NA	NA NA	NA NA	
16	Debt Service Coverage Ratio (DSCR)	NA	NA	NA NA	NA	
17	Interest Service Coverage Ratio (ISCR)	NA	NA NA	NA NA	NA.	

Net worth = Equity share capital + instruments entirely equity in nature + Other equity

Debt-equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings (other than debt securities) + Subordinated liabilities) / Net worth

Mumbai, May 24, 2023.

- The above is an extract of the detailed format of quarterly and year ended financial results filed with the Stock Exchange in accord:
 Regulation S2 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and ye financial results are available on the websites of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's website (https://ecidinance.edelweisfin.com/).
- For the other line items referred in regulation S2 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the S0 and on the Company's Website and can be accessed on the URL (https://edelfinance.edelweissfin.com/).
- The above financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Committee and have be Directors of the Company at their respective meetings held on May 24, 2023.
- The above financial results for the quarter and year ended March 31, 2023 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Co and the auditors have issued an unmodified audit report.

On behalf of the Board of Direct

Ananya Suneja Executive Direct DIN: 07297081

ASHOKA CONCESSIONS LIMITED

CIN:U45201MH2011PLC215760

Read, Office: S. No. 113/2. 5th Floor, Ashoka Business Enclave, Wadala Road, Nashik - 422 009 Tel: 0253-6633705, Fax: 0253-2236704

		Standalon	Consolidated - Audited			
Particulars	Quarte	r Ended	Year	Ended	Year Ended	
The state of the second section of the section of the second section of the section	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.202
Total Income from Operations	3,385.00	1,971.66	11,263.12	6,558.40	178,401.51	189,944.9
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(8.47)	69.49	(537.28)	(7,010.42)	7,889.31	(9,387.24
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	6,991.53	28,647.13	9,724.90	(47,032.79)	7,889.31	13,690.39
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	6,991.53	28,647.13	9,724.90	(47,032.79)	2,425.60	9,312.17
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,978.46	28,627.02	9,709.10	(47,036.44)	2,414.46	9,328.05
Paid up Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
Reserves (Excluding Revaluation Reserve)	85,768.13	76,059.03	85,768.13	76,059.03	(62,951.44)	(65,332.3
Securities Premium Account	5,808.71	5,808.71	5,808.71	5,808.71	5,808.71	5,808.71
Net worth	91,676.84	81,967.74	91,676.84	81,967.74	(57,042.73)	(59,423.6)
Paid up Debt Capital/Outstanding Debt	117,994.58	101,895.02	117,994.58	101,895.02	706,234.84	708,239.3
Outstanding Redeemable Preference Shares		release s		THE STATE OF	Me-chall	1119
Debt Equity Ratio	1.29	1.24	1.29	1.24	(12.38)	(11.92)
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		ulia arres Irre auro et	hammes in or what the		art at the fire	E HISTORY
Basic and Diluted (with exceptional item)	8.47	35.11	11.77	(4,703.28)	2.94	11.27
Basic and Diluted (without exceptional item)	(0.85)	0.08	(53.73)	(701.04)	2.94	(1,376.55
Capital Redemption Reserve		at from the	1 CH 10H			
Debenture Redemption Reserve		100	made day	THE REAL PROPERTY.	A 19-12/15	0 14 0
Debt Service Coverage Ratio	1.00	1.13	0.78	0.24	0.36	0.78
Interest Service Coverage Ratio	1.00	1.13	0.78	0.24	1.51	1,21

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/AS Rules, whichever is applicable

- a) The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchange (s) under regulation 52 of the Listing Regulations.—The full format of the quarterly/annual financial results is available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (https://www.ashokaconcessions.com/announcements.php).
- b) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the URL (https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/86b3f245-3c9a-4921-a0bc-365193811224.pdf).

By Order of the Boa

Sd/-(Ashish A. Kataria) Whole-Time Director DIN: 00580763

Place: Nashik Date: May 23, 2022